



AKAR AUTO INDUSTRIES LTD.

(Formerly known as Akar Tools Ltd.)

E-5, M.I.D.C. Waluj, Aurangabad - 431 136 (M.S.) INDIA
Phone : (0240) 6647200, Fax : 91-240-2554640,
Web Site : www.akartoolsltd.com,
E-Mail : factory@akartoolsltd.com,
CIN No.: L29220MH1989PLC052305



To,
Corporate Relations Department,
Bombay Stock Exchange Limited,
Phiroz Jeejeebhoy Tower,
Dalal Street, Fort,
MUMBAI – 400001

17th June, 2023

Subject: Intimation under Regulation 30 & 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 (“Listing Regulations”) – News Paper Advertisement regarding Postal Ballot Notice.

Reference: Scrip Code- 530621, Scrip ID- AAIL

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of Listing Regulations, we enclose the copies of newspaper advertisement published in Business Standard (All India edition) and Mumbai Lakshyadeep (Mumbai edition) on 17th June, 2023 with respect to Dispatch of Postal Ballot Notice to Shareholders by electronic means only.

This is for your information and record

Thanking You,
Yours Truly,
For Akar Auto Industries Limited

Sunil Todi
Managing Director

Patanjali eyes premium pie with 14 new products

Group targeting ₹1 trillion turnover in next 5 years, says Ramdev



SHARLEEN D'SOUZA
Mumbai, 16 June

Patanjali Foods on Friday launched 14 products as it starts pushing its premiumisation strategy.

The products belong to the segments of nutraceuticals, health biscuits, Nutrela millet-based cereals, and dry fruit.

At press conference, Baba Ramdev, who runs the group, said in a few years, two to three of the group's companies, including Patanjali Ayurved and Patanjali Wellness, would come up with their initial public offerings.

In September last year, the company had said it would list Patanjali Ayurved, Patanjali Wellness, Patanjali Lifestyle, and Patanjali Medicine in five years and aim for ₹5 trillion as the group's market capitalisation.

Baba Ramdev said it was targeting a ₹1 trillion turnover for the group in five years.

Sanjeev Asthana, chief executive officer, Patanjali Foods, said the target was to have 80 per cent of the company's profits from fast-moving consumer goods and the rest from its edible oil business.

The company is betting on expansion in the Indian sports nutrition industry

and expects it to grow at a compound annual growth rate of 18 per cent to ₹8,000 crore by FY28.

The company has launched Nutrela Sports with six products such as powders, capsules for vitamins, and supplements, it said in its release.

It has launched Nutrela MaxxMillets and the company has plans to have a series of millet-based products.

It has also launched ragi biscuits and other digestive biscuits.

"The health biscuits category in India holds a 5 per cent share in the Indian biscuits market of nearly ₹45,000 crore. The company, backed by its large manufacturing and distribution infrastructure, has ambitious plans to occupy a 10 per cent share in this category by the end of this year," Patanjali Foods said in its release.

Patanjali Foods' biscuit business covers more than 1 million retail outlets, and the initial plan will be to place the new products in over 100,000 supermarkets, modern-format stores, and A-class outlets.

"The full-scale launch of these health biscuits is projected to improve the margin profile of the biscuits business," it said.

It is scaling up its branded dry fruit business to ₹1,000 crore in five years.

TN eyes \$6 bn investment, 150K jobs in EV space in 5 yrs

SHINE JACOB
Chennai, 16 June

The Tamil Nadu government said on Friday that it was targeting an investment of around \$6 billion in the electric vehicles (EV) space and creating 150,000 job opportunities over the next five years. This comes after the state attracted nearly ₹24,000 crore in EV investments, resulting in almost 48,000 jobs, during the pandemic period.

Several new-age EV companies like Ather, Ola Electric, Ampere and Simple Energy have invested in the state.

Moreover, even traditional global automotive giants such as Hyundai, Nissan, TVS Motors, Mahindra, and Daimler have lined up their EV plans for Tamil Nadu.

In May, Hyundai Motor India (HMI) had announced plans to invest around ₹20,000 crore in the state over a period of 10 years.

SoftBank-backed Ola Electric Mobility, too, had lined up expansion plans at Pochampalli unit in Krishnagiri district with an investment of around ₹7,614 crore for a four-wheeler EV plant and a 20 gigawatt battery manufacturing unit.

"Tamil Nadu is committed to securing \$6 billion in investments and creating 150,000 employment opportunities within the EV space in five years," T R B Rajaa, industries minister of Tamil



Nadu, said at a round table of senior executives from more than 20 major global EV companies at a meet hosted by Guidance Tamil Nadu and the World Economic Forum

As part of this commitment, he said the government had launched the revised "Tamil Nadu Electric Vehicles Policy 2023", which incentivises and attracts investors to strengthen the state's EV ecosystem. Six cities — Chennai, Coimbatore, Tiruchirappalli, Madurai, Salem, and Tirunelveli — have been earmarked for development as EV hubs.

"The state government has unveiled a new EV policy with various incentives and offers. Hyundai is one of the largest manufacturers and will be a committed partner to realise Tamil Nadu's vision to become an EV hub in the country. We believe that the upcoming action plans will drive quicker adoption of EVs," said Gopalakrishnan CS, chief manufacturing officer, Hyundai Motor India.

Musashi forays into India EV mkt

Japanese auto parts manufacturer Musashi Auto on Friday announced entry into the Indian electric vehicle (EV) market with an investment of ₹70 crore.

The company has partnered with Bharat New Energy Company (BNC), marking its foray into the e-mobility space. Musashi will collaborate with BNC Motors for expansion into the EV market. The company will pump in ₹70 crore in the first phase of this venture and focus on establishing an assembly line at its manufacturing facility in Bengaluru.

"We have been working for over a year with our strategic partner," said Toshihisa Otsuka, chief executive officer (CEO) of Musashi Seimitsu Industries' India and Africa region. He was at BNC's product unveiling launch in Bengaluru.

Musashi Auto Parts India, a wholly-owned subsidiary of Musashi Seimitsu Industries in Japan, manufactures transmission components for internal combustion engine (ICE)-powered two-and-four wheelers. From October, it will manufacture the e-Axle at its Bengaluru plant.

ANJALI SINGH



KANPUR PLASTIPACK LTD
CIN: L25209UP1971PLC003444
Regd. Office-D-19-20, Panki Industrial Area, Kanpur-208 022
TEL: +91 (0512) 2691 113-6; FAX: +91 (0512) 2691117;
Email: info@kanplas.com ; Web: www.kanplas.com

NOTICE TO SHAREHOLDERS
TRANSFER OF EQUITY SHARES IN RESPECT OF WHICH DIVIDENDS HAVE NOT BEEN CLAIMED TO IEPF SUSPENSE ACCOUNT

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) and 125 of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund (Accounting, Audit Transfer and Refund) Rules, 2016, "IEPF Rules" the underlying shares in respect of which dividends have not been claimed for last 7 consecutive years are to be transferred to IEPF Suspense Account after the expiry of time period mentioned in this notice.

Accordingly, the Company has sent individual notices to all those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF under these rules at their registered address. The Company has also uploaded the details of such shareholders on the Company's website at <https://www.kanplas.com/en/shareholders-communication>.

Shareholders, who have not claimed their dividend since last 7 years may refer to the above link to verify and claim their due dividend for the shares held in the aforesaid Folio by giving necessary details (i.e. Folio no./ DP - ID (if any), current address, bank details and contact numbers) at the earliest well before 05th October, 2023, to the Company.

The Company, after 05th October, 2023, would transfer these shares to IEPF Suspense Account. Upon such transfer, the original shares certificate(s) which stand registered in the name of the members shall be automatically cancelled and be deemed non-negotiable. If your shares are held in demat mode, the shares will be transferred to demat account of IEPF Suspense Account in the manner prescribed in the rules.

You are hereby informed that after transfer of the shares to the IEPF Suspense Account, no claim shall lie against the Company though you would have the right to claim the underlying shares from IEPF Suspense Account in the manner prescribed in the IEPF Rules.

In case any clarification is required, you may please contact the undersigned for further information.

For Kanpur Plastipack Limited
Sd/-
Ankur Srivastava
Company Secretary

Place: Kanpur
Date: 16.06.2023



AKAR AUTO INDUSTRIES LIMITED
CIN No. L29220MH1989PLC052305
Regd. Office: 304, Abhay Steel House, Carnac Bunder, Baroda Street, Mumbai - 400009, (India) | Tel: (022)23481083, Fax: 91-22-23483887,
Corp Office: E-5, MIDC, Waluj, Aurangabad 431136 (M.S) India Tel: (0240)6647200, Fax: 91-240-2554640
Website: www.akarautoindustries.com Email: corporate@akarautoindustries.com

POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given to the Members ("the Members or the Shareholders") that pursuant to the provisions of Section 110 and all other applicable provisions, if any, of the Act, read together with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force) ("Rules"), Regulation 44 of the SEBI Listing Regulations, 2015 (the "SEBI Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2"), and such other circulars applicable in this regard issued by the Institute of Company Secretaries of India and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the resolution set out is proposed to be passed as an Special Resolution by the Members of Akar Auto Industries Limited (the "Company") by means of Postal Ballot, only by way of remote e-voting ("e-voting") process.

- The Postal Ballot notice along with e-voting instruction, has been sent by the Company only through mail on **16th June, 2023** to all those Members whose e-mail addresses are registered with the Company or with the Depository Participants or with Bigshare Services Pvt Ltd, the Register and share transfer agent of our company and to those members whose name appears in the record of National securities Depository Limited (NSDL) and Central Depository Service Limited (CDSL) as on **Friday, 09th June, 2023**, which is Cut-off date to reckon the paid up value of shares and voting rights of members.
- The Notice shall also be available on the website of the Company at www.akarautoindustries.com, website of the stock exchanges where the equity shares of the Company are listed, i.e. BSE Limited at www.bseindia.com respectively, and on the website of Bigshare Services Private Limited at www.bigshareonline.com.
- In Compliance with the Provision of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies Management and Administration Rules, 2014 and Regulation 44 of SEBI Listing Regulation the Company has Appointed Bigshare to provide e-voting facility to the Members and has appointed Mr. Nitin S. Sharma, (Membership No. FCS-8518; CP No.: 9761), Proprietor of M/s. Nitin S. Sharma & Associates, Practising Company Secretaries as the Scrutinizer for conducting the postal ballot process in a fair and transparent manner.
- Postal Ballot (e-voting) commences on **Sunday, 18th June, 2023 (9.00 a.m. IST) and ends on Monday, 17th July, 2023 (5.00 p.m. IST)**. At the end of the e-voting period, the facility shall forthwith be blocked and e-voting shall not be allowed beyond the said date and time.
- The result of the Postal Ballot along with the Scrutinizer's Report shall be displayed on the website of the Company at www.akarautoindustries.com and shall also be communicated to the Stock Exchange where the Company's shares are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com, not later than two working days from the conclusion of the Postal Ballot.
- In case shareholders/ investor have any queries regarding E-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and i-Vote e-Voting module available at <https://ivote.bigshareonline.com>, under download section or you can email us to ivote@bigshareonline.com or call us at: 1800 22 54 22. Alternatively, the Members may also write an e-mail to the Company at corporate@akarautoindustries.com, for any queries/information.

For Akar Auto Industries Limited
Sd/-
Sunil Todi
Managing Director

Place: Aurangabad
Date: 16 June, 2023




Tamil Nadu Industrial Development Corporation Ltd



Fintech City and Fintech Tower

Foundation Stone Laying Ceremony

Thiru. M.K. STALIN

Hon'ble Chief Minister of Tamil Nadu

will lay the foundation stone for the Fintech City and Fintech Tower projects and deliver the keynote address

Hon'ble Ministers, Hon'ble Mayor, Members of Parliament and Legislative Assembly, Representatives of Local Bodies and Distinguished Guests will grace the occasion

Date : 17.6.2023, Saturday, 10.30 a.m. at Nandambakkam, Chennai



Fintech City - Salient Features

- State-of-the-art infrastructure to house International and National BFSI (Banking, Financial Services & Insurance) Institutions
- 56 acres in the heart of the city
- Commercial, Residential and Social zones
- Sustainable & Green Infrastructure
- Multimodal Connectivity
- Proposed Job Creation : 80,000 persons
- Investment Potential : Rs.12,000 crores

State-of-the-art Fintech Tower

- Built up area of 5.6 lakhs sq.ft.
- Project cost Rs.254 crores
- LEED-Platinum rated Green Building Certification
- Auditorium accommodating 250 persons
- Proposed Job Creation : 7,000 persons
- Investment Potential : Rs.1,000 crores

JAYASHREE MURALIDHARAN, I.A.S.,
Managing Director
Tamilnadu Industrial Development Corporation Ltd

S.KRISHNAN, I.A.S.,
Additional Chief Secretary to Government,
Industries, Investment Promotion & Commerce Dept.



Issued by : DIRECTOR, Information and Public Relations Department, Chennai - 600 009

शनिवार, दि. १७ जून २०२३

मनपातर्फे प्लास्टीक जमीची कारवाई

चंद्रपूर , दि. १६ :
मनपा हक्कीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशवीला पर्याय म्हणुन मनपामारफत विकल्प उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
दरम्यान आतापर्यंत ७२३ दुकानदारांनी विकल्प घैलाच्या वापरास सुरवात केली असुन मनपाद्वारे ४७ हजार कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती सृज्ञांनी दिली.
दरम्यान अलीकडेच र्थानिक बागला चौक येथील एका गोडाऊन वर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने कारवाई करून ३ हजार १७० किलो प्लास्टीक जप्त केले आहे
शिवाय प्लास्टीकचा साठा करण्याऱ्या गोडाऊन म लकास २१ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

रोज वाचा
दै. ‘मुंबई लक्षदीप’
आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: ३०४, अभय स्टील हाऊस, कर्नाक बंदर, बंदोरा स्ट्रीट, मुंबई-४००००१, (भारत). फोन: (०२२) २३४८१०८३, फॅक्स: १-२२-२३४८३८७७.
कार्पोरेट कार्यालय: ई-५,एमआयडीसी, बडोदा, आँगणवाड-४२११३६ (म.राज्य), भारत. फोन: (०२४०) ६६४७२०००, फॅक्स: १-२४०-२५५४६४०
वेबसाईट: www.akartoolsld.com , ई-मेल: corporate@akartoolsld.com
सीआयएन नंबर: एल२१२२००एमएच१८५पीएलसी७५२३३४
टपाल मतदान सूचना

याद्वारे सदस्यांना (सदस्यांना किंवा भागधारकांना) सूचना देण्यात आली आहे की कलम ११० च्या तरतुदीनुसार आणि कायद्याच्या इतर सर्व लागू तरतुदी, जर असतील तर, कंपनीच्या नियम २० आणि २२ सह एकत्रितपणे याचा (व्यवस्थान आणि प्रशासन) नियम, २०१४ (तत्कालीन अंमलगत असलेल्या कोणत्याही वैधानिक फेरफार किंवा पुनर्र्अधिनियमांचा) (नियम), डाउब्ल सूची वित्तियम, २०१५ चे नियम ४४ (सी वॉलंटिअर रेग्युलेशन्स), सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानक (एएसए-२), आणि या संदर्भात कॅन्स्ट्रक्ट अँड कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे जारी केलेले इतर परिपत्रक आणि इतर कोणतेही लागू कायदा, नियम आणि (कोणत्याही वैधानिक फेरफार किंवा नवीनले पुनर्र्अधिनियमांसह, सध्याच्या काळासाठी), अन्वयार्थ ईन्स्ट्रुटीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांद्वारे टपाल मतदानाद्वारे एक विशेष टराव म्हणून एकदम वोट ई-वोटिंग (ई-वॉटिंग) प्रक्रियेद्वारे सनत करण्याचा प्रस्ताव आहे.

- ई-मतदान सूचनेसह टपाल मतदान सूचना, कंपनीने **१६ जून २०२३** रोजी कळ मेसार्जद्वारे पाठवली आहे ज्या सर्व सदस्यांना ज्यांचे ई-वॉल पत्रे कंपनीकडे किंवा डिजिटिरी सहभाग्यांकडे किंवा व्हायोअर सर्विसस लि. कडे नोंदणीकृत आहेत, आमच्या कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी आणि ज्या सदस्यांचे नाव नवीनले सिस्कुटीव्ह डिजिटिरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या रॉकॉमिअर व्हिसे आणि सेंट्रल वॉलंटिअर सर्विस लिमिटेड (सीडीवॉलंट) **युज्युव्हा, ०१ जून, २०२३** रोजी, जी रोझर्सने भरणे केलेल्या आणि सभासदांच्या मतदानाच्या अधिकाऱ्यांची गणना करण्यासाठी कट-ऑफ तारीख आहे.
- सूचना कंपनीच्या www.akartoolsld.com वर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल जिथे कंपनीचे इडिटी रोअर्स सूचीबद्ध आहेत, म्हणजेच वीएसई लिमिटेड अनुक्रम वेबसाईट www.bseindia.com वर आणि व्हायोअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट www.bigshareonline.com वर.
- कायद्याच्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थान आणि प्रशासन नियम), २०१४ च्या नियम २० आणि सूची लिमिटिंग रेग्युलेशन्सच्या नियम ४४ च्या तरतुदींचे पालन करून, कंपनीला कंपनीच्या सर्वदानी ई-वोटिंग सुविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे. कंपनीने ई-वोटिंग सुविधेकरिता व्हायोअरची सेवा प्रदान केली आहे आणि टपाल मतदान प्रक्रिया निष्पन्न आणि पादरक्षीत पद्धतीने पार पाडण्याकरिता तयारीसह मनुष्य श्र्ी, नितीन एस्. शर्मा (सदस्यत्व क्र.एएससीए ८५१८, सीसी क्र. ७७६१), नितीन एस्. शर्मा अँड एमएचएस्एस् मारकेट, कार्यांत कंपनी सचिव यांची नियुक्ती केली आहे.
- टपाल मतदान (ई-वोटिंग) **रविवार, १८ जून, २०२३ (स.१.०० वा. भायरे)** रोजी **सुक होईल आणि सोप्या, १७ जुलै, २०२३ रोजी (साय. ५.०० वा. भायरे)** पर्यंत (ई-वोटिंग कालावधीच्या शेवटी, सुविधा ताबडतोब अंतर्गृहित केली जाईल आणि ई-मतदानाचा निकाल घेतला आणि केंडेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही.
- तयारीसनांच्या अहवालासह टपाल मतदानाचा उकाल कंपनीच्या वेबसाइट www.akartoolsld.com वर प्रदर्शित केला जाईल आणि स्टॉक एक्सचेंजला देवताल कळविला जाईल जेणे कंपनीचे रोअर्स सूचीबद्ध आहेत अर्थात वीएसई लिमिटेड www.bseindia.com, टपाल मतदान संस्थांवायसूट वर कामकाजाच्या दिशांसंनर नाही.
- जर भागधारक/गुंतवणूकदार ई-वॉटिंगबाबत काही शंका असतील, तर तुम्ही डाउनलोड विभागातर्फे <https://vote.bigshareonline.com> वर उपलब्ध वॉरंजर विचारले जाणारे प्रश्न ("फायरक्व्") आणि iVote ई-वोटिंग पध्दत वा्णू शकता किंवा तुम्ही आमहाला ivote@bigshareonline.com वर ईमेल करू शकता किंवा आमहाला १८०० १२ ५४ २४ येथे कॉल करू शकता. वैकल्पिकरित्या, सदस्य कोणत्याही शंका/माहितीसाठी कंपनीला corporate@akartoolsld.com वर ई-मेल देवताल लिहू शकतात.

आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

सही/-
सुनिल तोडी
व्यवस्थापकीय संचालक

NEOGROWTH मे. नि.ओग्रोथ क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड
<i>(Lending simplified Growth amplified.)</i>
नोंदणीकृत कार्यालय: ४८०२, ८०वा मजला, टॉवर ए, पॉप्लुसला बिझनेस पार्क, जी.के. मार्ग, लोअर पवड, मुंबई-४०००१३.
मागणी सूचना

मे. नि.ओग्रोथ क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून येणे नमुद केलेल्या कर्जदार/सह-कर्जदारांनी आर्थिक मदत घेतली होती. आम्ही नमुद करतो की, आर्थिक सहाय्याचा लाभ घेतल्यानंतरही, कर्जदार/गणधारकदारांनी देय तारखांनुसार व्याज आणि मूळ रकमेची परतफेड करण्याची विविध कृपा केल्या आहेत. दिव्हर्बे बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक र्चालीनुसार, आर्थिक मालमत्तेचे सिस्कुटीव्हायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्सियल असेट्ज अँड एफकोसिमेंट अँड सिस्कुटीरी इंस्ट्रेट अँड (सहाय्याची कायदा) अंतर्गत अधिकृत अधिकाऱ्यांच्या परिणामी, येणे नमुद केलेल्या संबंधित तारखांना खाल्याचे वॉलंटिअर नसू परफॉर्मिंग अँड/म्हणून केले गेले आहे आणि सिस्कुटीरी इंस्ट्रेट (एफकोसिमेंट) रुलस, २००२ च्या नियम ३ सह वाचलेल्या कलम १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून, खाली नमुद केलेल्या संबंधित तारखांना मागणी नोंदीस जारी केली, जालील्या तारखांपासून नोंदिसमवेत नमुद केलेल्या रकमेची एकत्रित परतफेड करण्याचे आवाहन केले. नोंदिसमवेत नमुद केलेल्या रकमेवर आणि खालीलच्या तारखांपासून ६० दिवसांसाठी नोंदिसमवेत नमुद तारखांचेवरील सरासरी टाणे पुढील व्याजासह, आनुगोणी खर्च, युक्त इतरवैदी जमा करण्यास कळविण्यात आले होते.

त्यांना त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यांवर जारी केलेल्या नोंदिसा ने मिळाल्याने परत आल्या आहेत आणि त्याबद्दल त्यांना सार्वजनिक सूचनांद्वारे याद्वारे सूचित केले जाते.

कर्जदारांचे नाव/पत्ता व संपर्कचे नाव	सूचनेची तारीख व एमपी	सूचना रकम
१. सुरेशा रुद्र्डी पालर (मर्चंट) (मालकीव्यवस्था संपर्कचे मार्कन मालक/प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता), क्रिस्टल प्लाझा, दुकान क्र.०३, कृष्णा मंदिराजवळ, आडई पनवेल, रायगड, महाराष्ट्र-४१०१०६.	२०.०१.२०२३ ०३.०१.२०२३	₹.२२,२१,५७७/- (रुपये बावीस लाख एकवीस हजार पाचसोत्तसोबत फक्त)

२. सुरेशा एकानाथ जावय (सह-अर्जदार/कर्जदार/मालक/प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता), फ्लॅट क्र.१०१, १वा मजला, बालाजी कॉम्प्लेक्स कोहोसोली, कृष्णा मंदिराजवळ, सव्हे क्र.१४२४, प्लॉट क्र.बी-६, गाव आडई, पनवेल, रायगड, महाराष्ट्र-४१०१०६.

स्थवार मालमत्तेचे तपशील: कर्ज/खाते/कारारनामा क्र.११८८५४-११७०७९६

अनुगोषी २ - प्लॅट क्र.१०१, १वा मजला, शेळकड सुमारे ३२.१८ चौ.मी. कोही बरेड, बालाजी कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात आहेत, बालाजी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन एम.ए., प्लॉट क्र.बी६, जमीन सव्हे क्र.१७७, हिस्सा क्र.३, गाव आडई, तातूका पनवेल, जिह्वा रायगड आणि उप-निबंधक पनवेल, रायगड, महाराष्ट्र-४१०१०६ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि व्हतुमिा पुढीलप्रमाणे: पुर्व: विन बी-७; अंतर: सगरा; पश्चिम: बालाजी स्वयं कवचक; दक्षिण: अंतर्गत. बारीत सव्हे.

उपरोक्त परिस्थितीत, बारीत कर्जदारांना, सहकर्जदारांना, ही नोंदीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखांपासून ६० दिवसांच्या आत भविष्यातील व्याज आणि लागू सुविधासह वर नमुद केल्याप्रमाणे बंधनकारी भरण्याची नोंदीस देण्यात आली आहे. सरकासी कायद्याच्या कलम १३(५) अन्वये आणि गहाण ठेवण्याच्या सुविधेत मालमत्तेचा ताबा देण्यासह सुरक्षित मालमत्तेबद्दल या नोंदीसमवेत ६० दिवसांची मुदत संपल्यानंतर आणि त्याखालील लागू निहामातून नोंदीसमवेत नमुद केलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करताना. नियम २००५, खाली नमुद केलेल्या कर्जदार/सह-कर्जदारांना नोंदीसमवेत नमुद केलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी नोंदीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत डिमांड नोंदीस जारी केली आहे.

कर्जदार/सह कर्जदार रकम परत करण्यात अपयशस्वी झाले आहेत, याद्वारे कर्जदार/ सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला नोंदीस दिली जाते की खाली स्वाक्षरीद्वारेन त्याला/तिंला प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. या कायद्याच्या कलम १३ (५) अंतर्गत खाली नमुद केलेल्या तारखांना उक्त निहामांच्या नियम ८ सह वाचचे आहे.

विशेषतः कर्जदार/सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे सावध केले जाते की मालमत्तेचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेची कोणतेही व्यवहार एस्बीएफसी फायनान्स लिमिटेडच्या शुल्काच्या अधीन असतील.

SBFC	एसबीएफसी फायनान्स लिमिटेड
<i>(नोंदणीकृत कार्यालय:- अॅडव्होकेट क्रमांक १०३, पहिला मजला, C&B सॅकअर, संगम कॉम्प्लेक्स, गाव चकाला, अंधेरी-कुर्ली रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००१९.</i>	
ताबा सूचना	
(सुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८(२) नुसार)	

तर अधोव्याक्षरी केलेले इडव्हड फायनान्स लिमिटेडच्या अधिष्ठा अधिकारी असल्याने सिस्कुटीव्हायझेशन, फायनान्सियल असेट्सची पूर्तपुचना आणि सुरक्षा हितसंबंधाची अंमलबजावणी कायदा, २००५ अन्वये आणि सुरक्षा शिक्त (अंमलबजावणी) च्या नियम ८ सह वाचलेल्या कलम १३ (१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करताना. नियम २००५, खाली नमुद केलेल्या कर्जदार/सह-कर्जदारांना नोंदीसमवेत नमुद केलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी नोंदीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत डिमांड नोंदीस जारी केली आहे.

कर्जदार/सह कर्जदार रकम परत करण्यात अपयशस्वी झाले आहेत, याद्वारे कर्जदार/ सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला नोंदीस दिली जाते की खाली स्वाक्षरीद्वारेन त्याला/तिंला प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. या कायद्याच्या कलम १३ (५) अंतर्गत खाली नमुद केलेल्या तारखांना उक्त निहामांच्या नियम ८ सह वाचचे आहे.

विशेषतः कर्जदार/सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे सावध केले जाते की मालमत्तेचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेची कोणतेही व्यवहार एस्बीएफसी फायनान्स लिमिटेडच्या शुल्काच्या अधीन असतील.


कर्जदारांचे नाव आणि पत्ता आणि मागणी सूचनेची तारीख	मालमत्तेचे वर्णन आणि ताबा दिनांक	ताबा सूचनेतील रकम (₹.)
१. प्रकाश दुवे,	फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, ईश्वर कुंज को-ऑप.हो.सो.लि.	₹.२७,३०,९१५/-
२. तिती प्रकाश दुवे, सौभाग्य पत्ता: ए-४०२, ईश्वर कुंज इमारत, महालक्ष्मी शारदा सेंटर-एवढ, कल्याण पुर्व, ठाणे, कल्याण, महाराष्ट्र-४२१३०६.	महानुज ब्रान्ड इमारत, क्षेत्रफळ सुमारे ६०५ चौ.फु. (बिल्डअप), गा. कल्याण, जि. ठाणे येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	₹.१८,२७,९१५/- (रुपये सहावीस लाख तीस हजार पाचशे सररा रु.फ्र) ₹१ फेब्रुवारी, २०२३ रोजी
मागणी सूचना दिनांक: १५ नोव्हेंबर, २०२१	ताबा दिनांक: १५ जून, २०२३	
कर्ज क्र.२८०००००१९४डीएच (पीआर००६२१६०८)		

सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदारांवर लक्ष वेधण्यात आले आहे.

सही/- (प्राधिकृत अधिकारी)
एस्बीएफसी फायनान्स लिमिटेड

	ऑरिक्स लिमिटींग अँड फायनान्सियल सर्विसेस इंडिया लिमिटेड (पूर्वीची ओएस अँड फायनान्सियल सर्विसेस लिमिटेड) (ऑरिक्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस लिमिटेडची उपकंपनी) नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.१४, मेट्रो को-ऑपरेटिव्ह इन्स्ट्रुयल इस्टेट, अंधेरी-कुर्ली रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००१९. दुर.:+९१-२२-२८५५०९३/६०७०१०००, फॅक्स: +९१-२२-२८५८२८४४, ई-मेल: info@orixindia.com www.orixindia.com सीआयएन नंबर: यु७४५००एमएच१००६पीएलसी७५३३३७					
(सिस्कुटीव्हायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँड फिनान्सियल असेट्स अँड एनफोसिमेंट अँफ सिस्कुटीरी इंस्ट्रेट अँड २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना)						
खालील कर्जदार व सहकर्जदार यांनी ऑरिक्स लिमिटींग अँड फायनान्सियल सर्विसेस इंडिया लिमिटेड यांच्याकडून खाली नमुद प्रतिभूती प्राप्त केली घेतले आहे. खाली नमुद कर्जदारांचे कर्ज हे त्यांचे संबंधित मालमत्तेच्या तारखणार प्रतिक्रम करण्यात आले आहेत. त्यांनी संबंधित कर्जात कार्याच्या नियम व अटी पाळलेल्या असल्याने त्यांचे खाते अनियमित झाले आणि आरबीआर आम माईनेटिअनुसार एनपीएफचे बंधीकृत करण्यात आले. त्यांच्याकडून ऑरिक्स लिमिटींग अँड फायनान्सियल सर्विसेस इंडिया लिमिटेड यांना देय रकम ही खालील तक्त्यात नमुद प्रमाणे विवित्त सूचनेनुसार देण्यात आली आहे आणि त्याबद्दल पुढील व्याज लागू असेल आणि त्यांचे संबंधित तारखांपासून करार टाणे त्यावर युक्त आकारले जाईल.						
क्र.	कर्ज खाते क्रमांक	कर्ज प्रकार	कर्जदारांचे नाव	१३(२) सूचनेनुसार शक्यतोची रक्कम	सूचना दिनांक	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन
अ.	LN0000000016673	एएमएई प्रतिभूत	१. संघा प चं घम गुंजा २. मीनाकुमार संधनकुमार मार्ग, ३. पंचम दुर्गा गुमा	₹.२६,८६,०६५.३६	१३.०६.२०२३	दुकान क्र.३५ व ६, तळमजला (ओरस चेंबरस प्रिमायसेस कोहीसोली.), बरडी शिवनगर एस्.आर.ए. को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सव्हे क्र.२८६(पीटी), बीडीडी चाळ क्र.११९, १२०, १२१ समोर, एस्.एस्. अजीवगुड मार्ग, बरडी, गाव लोअर परळ, मुंबई, महाराष्ट्र-४०००१३, क्षेत्रफळ ६०८ चौ.फु. (बिल्डअप क्षेत्र) येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि व्हतुमिा: पुर्वतः सीपीटी क्र.४८२ व ४८२-१; पश्चिमेतः अमृतनगर मार्ग; उत्तरेतः सीएफटी क्र.४८५; दक्षिणेतः शिवनगर रस्त्या कॅन्टीनी.

आम्ही तुम्हाला येथे कळवित आहोत की, बरील तक्त्याचा नमुद तपशिलातुसार रकम तसेच त्यावरील संबंधित तारखांपासून करार टाणे व्याज, इतर शुल्क व अधिभार इत्यादी रकम सर सूचना प्रकाशन तारखांपासून ६० दिवसांत **ऑरिक्स लिमिटींग अँड फायनान्सियल सर्विसेस इंडिया लिमिटेड**कडे जमा करावी आणि सरकासी कायद्याच्या कलम १४ व कलम १३(५) अन्वये प्रक्रिया प्राप्त करण्याचे अधिकार खालील स्वाक्षरीकर्तांकडे असून वर नमुद टपाल मालमत्तेमार्फत **ऑरिक्स लिमिटींग अँड फायनान्सियल सर्विसेस इंडिया लिमिटेड** यांना देय रकम वरून कल्याणसाठी कारवाई केली जाईल. यापुढे तुम्हाला सर सर कायद्याच्या कलम १३(३) अन्वये विक्री/भाडेपट्टा किंवा नसू प्रकरे हस्तांतरणापासून रोखण्यात येत आहे.

	ऑरिक्स लिमिटींग अँड फायनान्सियल सर्विसेस इंडिया लिमिटेड (पूर्वीची ओएस अँड फायनान्सियल सर्विसेस लिमिटेड) (ऑरिक्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस लिमिटेडची उपकंपनी) नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.१४, मेट्रो को-ऑपरेटिव्ह इन्स्ट्रुयल इस्टेट, अंधेरी-कुर्ली रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००१९. दुर.:+९१-२२-२८५५०९३/६०७०१०००, फॅक्स: +९१-२२-२८५८२८४४, ई-मेल: info@orixindia.com www.orixindia.com सीआयएन नंबर: यु७४५००एमएच१००६पीएलसी७५३३३७					
(सिस्कुटीव्हायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँड फिनान्सियल असेट्स अँड एनफोसिमेंट अँफ सिस्कुटीरी इंस्ट्रेट अँड २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना)						
खालील कर्जदार व सहकर्जदार यांनी ऑरिक्स लिमिटींग अँड फायनान्सियल सर्विसेस इंडिया लिमिटेड यांच्याकडून खाली नमुद प्रतिभूती प्राप्त केली घेतले आहे. खाली नमुद कर्जदारांचे कर्ज हे त्यांचे संबंधित मालमत्तेच्या तारखणार प्रतिक्रम करण्यात आले आहेत. त्यांनी संबंधित कर्जात कार्याच्या नियम व अटी पाळलेल्या असल्याने त्यांचे खाते अनियमित झाले आणि आरबीआर आम माईनेटिअनुसार एनपीएफचे बंधीकृत करण्यात आले. त्यांच्याकडून ऑरिक्स लिमिटींग अँड फायनान्सियल सर्विसेस इंडिया लिमिटेड यांना देय रकम ही खालील तक्त्यात नमुद प्रमाणे विवित्त सूचनेनुसार देण्यात आली आहे आणि त्याबद्दल पुढील व्याज लागू असेल आणि त्यांचे संबंधित तारखांपासून करार टाणे त्यावर युक्त आकारले जाईल.						
क्र.	कर्ज खाते क्रमांक	कर्ज प्रकार	कर्जदारांचे नाव	१३(२) सूचनेनुसार शक्यतोची रक्कम	सूचना दिनांक	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन
अ.	LN0000000016673	एएमएई प्रतिभूत	१. संघा प चं घम गुंजा २. मीनाकुमार संधनकुमार मार्ग, ३. पंचम दुर्गा गुमा	₹.२६,८६,०६५.३६	१३.०६.२०२३	दुकान क्र.३५ व ६, तळमजला (ओरस चेंबरस प्रिमायसेस कोहीसोली.), बरडी शिवनगर एस्.आर.ए. को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सव्हे क्र.२८६(पीटी), बीडीडी चाळ क्र.११९, १२०, १२१ समोर, एस्.एस्. अजीवगुड मार्ग, बरडी, गाव लोअर परळ, मुंबई, महाराष्ट्र-४०००१३, क्षेत्रफळ ६०८ चौ.फु. (बिल्डअप क्षेत्र) येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि व्हतुमिा: पुर्वतः सीपीटी क्र.४८२ व ४८२-१; पश्चिमेतः अमृतनगर मार्ग; उत्तरेतः सीएफटी क्र.४८५; दक्षिणेतः शिवनगर रस्त्या कॅन्टीनी.

आम्ही तुम्हाला येथे कळवित आहोत की, बरील तक्त्याचा नमुद तपशिलातुसार रकम तसेच त्यावरील संबंधित तारखांपासून करार टाणे व्याज, इतर शुल्क व अधिभार इत्यादी रकम सर सूचना प्रकाशन तारखांपासून ६० दिवसांत **ऑरिक्स लिमिटींग अँड फायनान्सियल सर्विसेस इंडिया लिमिटेड**कडे जमा करावी आणि सरकासी कायद्याच्या कलम १४ व कलम १३(५) अन्वये प्रक्रिया प्राप्त करण्याचे अधिकार खालील स्वाक्षरीकर्तांकडे असून वर नमुद टपाल मालमत्तेमार्फत **ऑरिक्स लिमिटींग अँड फायनान्सियल सर्विसेस इंडिया लिमिटेड** यांना देय रकम वरून कल्याणसाठी कारवाई केली जाईल. यापुढे तुम्हाला सर सर कायद्याच्या कलम १३(३) अन्वये विक्री/भाडेपट्टा किंवा नसू प्रकरे हस्तांतरणापासून रोखण्यात येत आहे.

	ऑरिक्स लिमिटींग अँड फायनान्सियल सर्विसेस इंडिया लिमिटेड (पूर्वीची ओएस अँड फायनान्सियल सर्विसेस लिमिटेड) (ऑरिक्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस लिमिटेडची उपकंपनी) नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.१४, मेट्रो को-ऑपरेटिव्ह इन्स्ट्रुयल इस्टेट, अंधेरी-कुर्ली रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००१९. दुर.:+९१-२२-२८५५०९३/६०७०१०००, फॅक्स: +९१-२२-२८५८२८४४, ई-मेल: info@orixindia.com www.orixindia.com सीआयएन नंबर: यु७४५००एमएच१००६पीएलसी७५३३३७					
(सिस्कुटीव्हायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँड फिनान्सियल असेट्स अँड एनफोसिमेंट अँफ सिस्कुटीरी इंस्ट्रेट अँड २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना)						
खालील कर्जदार व सहकर्जदार यांनी ऑरिक्स लिमिटींग अँड फायनान्सियल सर्विसेस इंडिया लिमिटेड यांच्याकडून खाली नमुद प्रतिभूती प्राप्त केली घेतले आहे. खाली नमुद कर्जदारांचे कर्ज हे त्यांचे संबंधित मालमत्तेच्या तारखणार प्रतिक्रम करण्यात आले आहेत. त्यांनी संबंधित कर्जात कार्याच्या नियम व अटी पाळलेल्या असल्याने त्यांचे खाते अनियमित झाले आणि आरबीआर आम माईनेटिअनुसार एनपीएफचे बंधीकृत करण्यात आले. त्यांच्याकडून ऑरिक्स लिमिटेड यांना देय रकम ही खालील तक्त्यात नमुद प्रमाणे विवित्त सूचनेनुसार देण्यात आली आहे आणि त्याबद्दल पुढील व्याज लागू असेल आणि त्यांचे संबंधित तारखांपासून करार टाणे त्यावर युक्त आकारले जाईल.						
क्र.	कर्ज खाते क्रमांक	कर्ज प्रकार	कर्जदारांचे नाव	१३(२) सूचनेनुसार शक्यतोची रक्कम	सूचना दिनांक	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन
अ.	LN0000000016673	एएमएई प्रतिभूत	१. संघा प चं घम गुंजा २. मीनाकुमार संधनकुमार मार्ग, ३. पंचम दुर्गा गुमा	₹.२६,८६,०६५.३६	१३.०६.२०२३	दुकान क्र.३५ व ६, तळमजला (ओरस चेंबरस प्रिमायसेस कोहीसोली.), बरडी शिवनगर एस्.आर.ए. को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सव्हे क्र.२८६(पीटी), बीडीडी चाळ क्र.११९, १२०, १२१ समोर, एस्.एस्. अजीवगुड मार्ग, बरडी, गाव लोअर परळ, मुंबई, महाराष्ट्र-४०००१३, क्षेत्रफळ ६०८ चौ.फु. (बिल्डअप क्षेत्र) येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि व्हतुमिा: पुर्वतः सीपीटी क्र.४८२ व ४८२-१; पश्चिमेतः अमृतनगर मार्ग; उत्तरेतः सीएफटी क्र.४८५; दक्षिणेतः शिवनगर रस्त्या कॅन्टीनी.

IN THE FAMILY COURT NO. 2 AT BANDRA, MUMBAI	नोंदणीकृत व कार्पोरेट कार्यालय: येस बँक लिमिटे
--	---